



**LIFESTYLE LIMITED**

(Formerly known as  
Raymond Consumer Care Limited)



RLL/SE/25-26/84

January 28, 2026

To

The Department of Corporate Services - CRD  
BSE Limited  
P.J. Towers, Dalal Street  
Mumbai - 400 001  
Scrip Code: 544240

The National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor  
Bandra-Kurla Complex  
Bandra (East), Mumbai - 400 051  
Symbol: RAYMONDLSL

Dear Sir/Madam,

**Sub: Raymond Lifestyle Limited: Compliance pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")**

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copy of extract of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the third quarter and nine months ended December 31, 2025 published today in Business Standard (English) and Loksatta (Marathi) newspapers in accordance with Regulation 47 of the Listing Regulations.

Please take the above disclosure on record.

Thanking you.

Yours faithfully,

For **Raymond Lifestyle Limited**

**Priti Alkari**  
**Company Secretary**

Encl.: as above



**Corporate Office**  
JEKEGRAM  
Pokhran Road No. 1,  
Thane (West) - 400 606,  
Maharashtra, India.  
Phone: +91 2261527000  
Website: www.raymondlifestyle.com

**Registered Office**  
Plot G-35 and G-36,  
MIDC Waluj, Taluka Gangapur,  
Chhatrapati Sambhajnagar - 431 136,  
Maharashtra, India.  
CIN No: L74999MH2018PLC316288

**Head Office**  
New Hind House,  
Narottam Morarjee Marg,  
Ballard Estate, Mumbai – 400 001,  
Maharashtra, India.  
Phone: +91 2240349999



# Strong earnings drive gains for Axis Bank

Most brokerages positive on company after robust Q3 numbers


TANMAY TIWARY  
New Delhi, 27 January

Axis Bank shares surged 5.82 per cent to a fresh 52-week high of ₹1,333.50 apiece on Tuesday, inching closer to their all-time high of ₹1,339.55, after the lender reported robust numbers for the third quarter of 2025-26 (Q3FY26). The bank was the top gainer in the Sensex at close, rising 4.31 per cent, as against the 0.39 per cent gain in the index.

The quarter showcased improving operational metrics, better than expected loan growth, and stable asset quality, bolstering investor confidence. Analysts now project stronger earnings delivery over the next two to three years, leading several brokerages to upgrade their ratings and revise target prices upwards.

Axis Bank posted broad-based loan growth of 14.2 per cent year-on-year (Y-o-Y) and 3.8 per cent quarter-on-quarter (Q-o-Q), driven by corporate, small and medium enterprise (SME), and business banking segments, with retail growth remaining modest. Net interest income (NII) grew 5 per cent Y-o-Y to ₹14,290 crore, supported by steady net interest margins (NIMs), which slipped marginally by 9 basis points (bps) Q-o-Q to 3.64 per cent. Operating expenses fell 3 per cent Q-o-Q, driving better core pre-provision operating profit (PPOP). “After a few challenging quarters, Axis Bank appears to be managing its underlying performance well, with credit costs and asset quality showing signs of stability,” said Elara Capital.

The brokerage expects the bank to deliver over 20 per cent earnings per share (EPS) annually between FY26 and FY28, and it upgraded the lender’s rating from “accumulate” to “buy”, raising the target price to ₹1,555 from ₹1,365. Motilal Oswal Research highlighted that fresh slippages were contained at ₹6,000 crore, only marginally



higher than the previous quarter, while net slippages stood at ₹3,100 crore. Gross and net non-performing assets ratios fell to 1.4 per cent and 0.42 per cent, respectively, underscoring improving portfolio quality. However, the brokerage retained a “neutral” rating, assigning a target of ₹1,400, citing the need for sustained improvement in margins and earnings quality.

While NII and loan growth showed strength, sequential margin compression was noted amid slower cost-of-deposit movement. Emkay Research observed that lower staff costs and provisions led to an 8 per cent beat on net profit, which came in at ₹6,500 crore, with return on assets (RoA) at 1.5 per cent. “Growth is accelerating but largely driven by corporate and SME segments. Retail expansion still lags, and margins may remain under pressure in the near term,” said Emkay Research. The brokerage maintained a “buy” rating,

revising the target price upward to ₹1,475 from ₹1,400. HDFC Securities stressed that while the bank’s performance was consistent, sustained improvement in deposit quality and asset quality metrics is critical to ensure long-term earnings reflation. It maintained an “add” rating, with a revised target of ₹1,350 (earlier ₹1,265).

Citi Research upgraded Axis Bank to “buy” from “neutral”, raising its target to ₹1,463, citing confidence in asset quality and sustained RoA. Bernstein maintained an “outperform” rating, with a target of ₹1,480, noting strong loan growth outside retail and stable credit costs but highlighting limited operating leverage in the near term. That said, Axis Bank’s Q3FY26 results have sparked renewed optimism among market participants, with growth momentum in loans, controlled operating costs, and improving asset quality driving positive sentiment. While margins are under some pressure due to yield compression and cost-of-funding dynamics, analysts expect gradual recovery by FY27, supporting higher valuations.

Axis Bank’s stock now trades at attractive multiples relative to book value, with several brokerages rolling forward FY27 estimates to justify higher price targets. The strong quarterly performance, coupled with stable credit costs, sets the stage for a potentially sustainable upswing in earnings and investor returns over the next 12-18 months.

## YOUR MONEY

UPDATED RETURN

# Found omissions after Dec 31? File ITR-U to cut prosecution risk

SANJEEV SINHA

With the December 31 deadline for filing revised income tax returns now over, many taxpayers who later spot missed income or reporting errors may think they have no option left. Section 139(8A) of the Income-tax (I-T) Act provides one more route: updated return (ITR-U).

**What is an updated return?** Section 139 of the I-T Act, 1961, sets out return-filing requirements. Returns filed within the due date under Section 139(1) are original returns. Section 139(4) allows belated returns to be filed up to December 31 of the assessment year. Section 139(5) allows filing of a revised return within the same time limit to correct errors or omissions. “The updated return under Section 139(8A) goes beyond these timelines and allows taxpayers to voluntarily disclose previously unreported income on payment of additional tax,”

says Itesh Dodhi, director, Nangia & Co LLP.

**Who can file it?** Any taxpayer — individual, firm or company — can file an updated return unless the Act specifically bars it. This option also remains open to those who did not file a return for the year earlier. Taxpayers should consider ITR-U if they omitted income, wrongly claimed deductions or exemptions, or made reporting errors that led to a shortfall in tax payment. “The facility is strictly intended for voluntary disclosure of additional income and payment of the resulting tax,” says Deepashree Shetty, partner, global employer services, tax & regulatory services, BDO India. “An updated return cannot be filed if it results in a refund or reduces tax liability. It cannot be filed if search, survey, reassessment or prosecution proceedings have begun, or if tax authorities have already detected the

income,” says Dodhi.

**Time limit, additional tax and charges** Taxpayers can file an updated return within 48 months from the end of the relevant assessment year. They must pay regular tax on the additional income, along with interest. “An extra tax under Section 140B is levied based on the delay — 25 per cent of the tax and interest if taxpayers file within 12 months from the end of the assessment year, rising to 50 per cent within 24 months, 60 per cent within 36 months and 70 per cent within 48 months,” says Shetty.

**Key benefits and downsides** An updated return is filed to rectify missed income or disclosures in the original return. “Filing ITR-U suo motu attracts lower additional tax and helps taxpayers avoid the

risk of penalties, prosecution, and prolonged litigation. It reduces the likelihood of notices and scrutiny,” says Sudhakar Sethuraman, partner, Deloitte India. Significant or unusual disclosures may, however, invite examination by the tax authorities. “If such disclosures suggest a pattern of non-compliance, scrutiny may extend to other assessment years, subject to prescribed time limits. Even without an updated return, omissions can still be identified during assessment or reassessment proceedings,” says Sethuraman.

**Mistakes to avoid** Taxpayers often err by claiming a refund or trying to reduce tax liability through ITR-U. Some file despite being ineligible due to ongoing search, survey or assessment proceedings. They often miscompute additional tax and interest under Section 140B and sections 234A, 234B and 234C. “Taxpayers should avoid treating the updated return as a substitute for a revised return. They must also ensure adequate documentation to support the additional income disclosed,” says Shetty. Finally, Sethuraman is of the view that if the omission or error is clear, taxpayers should file an updated return proactively, rather than wait for a notice, to ensure timely compliance and manage risk. The latter option can expose taxpayers to higher penalties, interest, reassessment and even prosecution.

The writer is a New Delhi-based independent journalist

Source: Deloitte India

# Atal Pension Yojana extended: What to expect and why it matters

The Union Cabinet has decided to continue the Atal Pension Yojana (APY) till 2030-31 (FY31), ensuring financial security for workers in the unorganised economy in their old age. It includes daily wage earners, self-employed individuals and those without access to formal retirement benefits. On January 19, more than 86.6 million people

were enrolled under APY.

**Who is eligible to join APY?** An individual must meet the following conditions: ■ Be an Indian citizen aged between 18 and 40 years ■ Hold a savings bank account or a post office savings account ■ Not be an income taxpayer at the time of enrolment

Since October 2022, individuals who are or have been income taxpayers are not eligible to open a new APY account.

**How much pension does APY offer?** APY provides a guaranteed monthly pension after the subscriber turns 60. The pension amount, ranging from ₹1,000 per

month to ₹5,000 per month depends on the contribution level chosen at the time of enrolment.

**Why does the extension matter?** The extension aligns with the government’s broader goal of increasing pension coverage and strengthening India’s social security framework in the long term.

COMPILED BY AMIT KUMAR

## — TENDER CARE —

— Advertorial

### GNFC CELEBRATES 77TH REPUBLIC DAY WITH PATRIOTIC FERVOR

Gujarat Narmada Valley Fertilizers & Chemicals Limited (GNFC) celebrated the 77th Republic Day with great enthusiasm and patriotic spirit, reaffirming the Company’s commitment to nation building and sustainable growth. Addressing the gathering, Shri Rajkumar Beniwal, IAS, Managing Director, GNFC, congratulated employees for their dedicated contribution to the growth of the Company and the nation. Referring to this year’s theme of “Vande Mataram, Adopting Swadeshi” and the national vision of Viksit Bharat @2047, he urged employees to align their efforts towards achieving operational excellence while embracing indigenous capabilities and self-reliance. On the occasion, Shri Beniwal presented awards and trophies to Security Personnel for their alertness and exemplary performance in safeguarding the premises, and to employees and departments for their valuable suggestions contributing to improved organizational performance. Reiterating GNFC’s commitment to sustainable development, Shri Beniwal stated that the Company remains focused on creating long-term value for its stakeholders, communities, and the nation. He expressed pride in GNFC’s achievements and confidence in its continued growth trajectory. Concluding his address, Shri Beniwal extended heartfelt Republic Day greetings to all employees and their families, wishing them a bright professional and personal future and continued success for GNFC.

### GRSE CELEBRATES 77TH REPUBLIC DAY WITH PATRIOTISM AND ENTHUSIASM

India’s 77th Republic Day was celebrated with patriotism and enthusiasm at Garden Reach Shipbuilders and Engineers (GRSE) Ltd at its Kolkata headquarters on Monday, January 26, 2026. The celebrations began with Cmde PR Hari IN (Retd), Chairman and Managing Director, GRSE along with the senior most employee of the company Shri Asit Kumar Biswas unfurling the National Flag, followed by the inspection of an impressive guard of honour by personnel of the Central Industrial Security Force (CISF). Among the others present were Cdr Shantanu Bose, IN(Retd.), Director (Shipbuilding), GRSE, Capt (IN) P Sunilkumar (Retd.), Director (Corporate Planning & Personnel), GRSE, Shri Abhishek Ranjan, IOFS, CVO, GRSE, Shri V Vidhun, Commandant, CISF Kolkata and senior officials from GRSE & CISF. Cmde Hari, in his address, highlighted the importance of the themes of this year’s Republic Day that are “The Mantra of Self-Reliance – Vande Mataram” and “The Mantra of Prosperity – Atmanirbhar Bharat”. He highlighted the remarkable performance of the shipyard over the last year and its commitment towards self-reliance and Atmanirbharta. The CMD also spoke on measures taken by GRSE to maintain delivery schedules and bag more orders.



### CENTRAL BANK OF INDIA ENGAGES PARSİ COMMUNITY, HIGHLIGHTS GROWTH MOMENTUM AND CUSTOMER CENTRIC APPROACH

Central Bank of India engaged with members of the Parsi community as part of its efforts to strengthen long standing relationships with key stakeholders, at a time when the Bank has reported improved financial performance for the quarter ended December 31, 2025. Central Bank of India shares deep historical links with the Parsi community. Founded in 1911 by Sir Sorabji Pochkhanawala, who described the institution as the “property of the nation and the country’s asset.” The Bank’s first Chairman Sir Pherozeshah Mehta was also from Parsi community.. Over its 114 year history, the Bank has navigated multiple economic cycles while remaining anchored to its core philosophy of being a “people’s own bank.” The Bank acknowledged the significant role played by Parsi community in India’s economic development, particularly in industry, finance, trade and philanthropy, contributing to the creation of several iconic enterprises and institutions that have shaped the country’s corporate landscape. The programme was well attended by prominent members of the Parsi community, including descendants of the Bank’s founder and Bank’s first chairman, Mr. Keki Mistry, former vice chairman and CEO of HDFC, Mr. Jimmy Mistry, Mr. Mickey Mehta, a Mr. Dinshaw Mehta, former chairman of Bombay Parsi Panchayat, Mr. Viraf Mehta, Present Chairman of Bombay Parsi Panchayat , Padma Shri Ms. Penaz Masani and Mr. Ratan Luth etc. lending a special historical significance to the interaction. “The interaction with the Parsi community provided a valuable opportunity to exchange views and better understand their evolving banking expectations. The keen interest shown in our products and services reinforces our commitment to continue serving the community and strength en long term relationships,” said by Shri Kalyan Kumar, MD & CEO, Central Bank of India.

### COAL INDIA CELEBRATES 77TH REPUBLIC DAY

The 77th Republic Day celebrations at Coal India’s corporate office in Kolkata commenced with Shri B. Sairam, Chairman, along with Functional Directors and the CVO paying floral tributes at the Martyrs’ Memorial. The Chairman then unfurled the National Flag and inspected the guard of honour. In his address, Shri Sairam emphasised the need for Coal India to ensure the supply of quality coal, while strengthening operational efficiency, governance, technical upgradation, and optimal utilisation of resources, including manpower, in an increasingly competitive environment. Highlighting India’s net zero target for 2070, the Chairman underscored the evolving energy landscape and the need for focused diversification, positioning Coal India as a future-ready business conglomerate supported by its various verticals.





**M.P. BUILDING DEVELOPMENT CORPORATION**  
(An Agency of Govt. of M.P. Public Works Department)  
16 – A, CEDMAP Building, Arera Hills, Bhopal-462011 (M.P.)  
Telephone No. : 0755- 4853297, 0755- 4853295  
E-mail : einc-mpbdc@mp.gov.in, dgmhmqmpbdc@gmail.com  
NIT No. : 683/GM/MPBDC/CW/26 Bhopal, Dated : 27.01.2026

**NOTIFICATION FOR EXPRESSION OF INTEREST (EOI)**  
Madhya Pradesh Building Development Corporation Limited (MPBDC) Bhopal invites Expression of Interest (EOI) for the following work :-  
**Integrated Aquapark Project** – Consultation for Finalization of Tender Framework (O&M Period, Revenue Sharing Model & Bid Structure) (This EOI is issued solely to gather stakeholder inputs prior to finalisation of tender conditions. It does not constitute any binding commitment to award or proceed with the project.)  
Pre-Bid Consultation Conference is scheduled on **Friday, 30 January 2026** in Hybrid Mode at **Venue- MPBDC, 3rd Floor, 16- A, Arera Hills, Bhopal, Madhya Pradesh 462011.**  
For more details and detailed EOI visit MPBDC official website **https://mpbdc.mp.gov.in** under notifications.  
M.P. Madhyam/124171/2026 **MANAGING DIRECTOR**

**Public Notice For Sale**  
Notice is hereby given by our Client for sale of their property as described below:  
**Description of the property:**  
Flat No.7, First Floor, New Akhand Jyot CHSL, 11, Guru Nagar, Andheri West, Mumbai.Any interested party willing to purchase the above-named property can send in their interest with their details and price to below mentioned email or address within 7 days.  
**Mail-info@theyoungjurist.com** or Contact us- **8750218100**  
Address - The Young Jurist (TYJ), 302/D A Wing, 3rd Floor, Sumit Samarth, Arcade Near Jain Mandir Aarey Road, Goregaon (West) Mumbai - 400104

| Raymond   |   |               |             |             |                   |             |            |
|---|---|---------------|-------------|-------------|-------------------|-------------|------------|
| LIFESTYLE LIMITED   |   |               |             |             |                   |             |            |
| (Formerly known as Raymond Consumer Care Limited)   |   |               |             |             |                   |             |            |
| Registered Office: Plot G-35 & 36, MIDC, Waluj, Taluka Gangapur, Chhatrapati Sambhajnagar (Aurangabad) – 431136, Maharashtra.                                   |   |               |             |             |                   |             |            |
| CIN: L74999MH2018PLC316288 Email : secretarial.lifestyle@raymond.in; Website: www.raymondlifestyle.com Tel: +912406644111, Corporate Office Tel : +912261527000 |   |               |             |             |                   |             |            |
| EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2025  |   |               |             |             |                   |             |            |
| (₹ in lakhs, unless otherwise stated)   |   |               |             |             |                   |             |            |
| Sr. No.   | Particulars   | Quarter ended |             |             | Nine Months ended |             | Year ended |
|   |   | 31.12.2025    | 30.09.2025  | 31.12.2024  | 31.12.2025        | 31.12.2024  | 31.03.2025 |
|   |   | (Unaudited)   | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited)       | (Unaudited) | (Audited)  |
| 1   | Income from Operations  | 1,84,872      | 1,83,240    | 1,75,421    | 5,11,155          | 4,68,259    | 6,17,674   |
| 2   | Net Profit for the period before tax and exceptional items  | 11,835        | 10,761      | 8,713       | 20,119            | 16,760      | 12,229     |
| 3   | Net Profit for the period before tax after exceptional items  | 6,153         | 10,293      | 8,675       | 13,969            | 10,730      | 6,001      |
| 4   | Net Profit for the period after tax   | 4,286         | 7,519       | 6,417       | 9,823             | 8,314       | 3,819      |
| 5   | Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax) | 4,691         | 7,023       | 6,007       | 10,779            | 7,768       | 4,736      |
| 6   | Reserves as shown in the Balance sheet  | -             | -           | -           | -                 | -           | 9,57,549   |
| 7   | Paid-up equity share capital (Face value - ₹ 2 per share)   | 1,218         | 1,218       | 1,218       | 1,218             | 1,218       | 1,218      |
| 8   | Earnings per share (of ₹ 2/- each) (not annualised):  |               |             |             |                   |             |            |
|   | Basic and Diluted   | 7.04          | 12.34       | 10.53       | 16.12             | 13.65       | 6.27       |

Notes:

1 These consolidated financial results (the ‘Statement’) of Raymond Lifestyle Limited (the ‘Company’ or ‘Holding Company’) and its subsidiaries (collectively, the ‘Group’), have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards (‘Ind AS’) 34 ‘Interim Financial Reporting’, prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the ‘Act’), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) (‘Listing Regulations’).

2 Financial results of Raymond Lifestyle Limited (Standalone information)


(₹ in lakhs, unless otherwise stated)

| Particulars                      | Quarter ended |             |             | Nine Months ended |             | Year ended |
|----------------------------------|---------------|-------------|-------------|-------------------|-------------|------------|
|                                  | 31.12.2025    | 30.09.2025  | 31.12.2024  | 31.12.2025        | 31.12.2024  | 31.03.2025 |
|                                  | (Unaudited)   | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited)       | (Unaudited) | (Audited)  |
| Income from Operation (Turnover) | 1,46,623      | 1,45,740    | 1,34,004    | 4,02,921          | 3,53,830    | 4,68,128   |
| Profit before tax                | 6,983         | 8,831       | 7,298       | 15,592            | 7,593       | (483)      |
| Profit after tax                 | 4,945         | 6,514       | 5,329       | 11,294            | 5,549       | (900)      |

3 The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial results for the quarter ended and nine months ended December, 2025 filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of standalone and consolidated results of the Company for the quarter ended and nine months ended December, 2025 are available to the investors at the websites [www.raymondlifestyle.com](http://www.raymondlifestyle.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.

4 The Statement has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 24 January 2026 and 27 January 2026, respectively . There are no qualifications in the review report issued for the quarter and nine months ended 31 December 2025.



Mumbai  
27 January 2026

Gautam Hari Singhania  
Executive Chairman



## बीएमडब्ल्यू, ऑडीशी स्पर्धेशी चिंतेने भारतीय वाहन उद्योग चिंताक्रांत, समभागांची आपटी!

पीटीआय, नवी दिल्ली

**भारत आणि** युरोपीय महासंघाने मुक्त व्यापार करारासाठीच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा केल्यानंतर, मंगळवारी वाहन विक्रीवर होण्याची भीती आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडिजकडून वाढत्या स्पर्धात्मक दबावाची चिंता यातून गुंतवणूकदारांनी व्यक्त केली.

भारत आणि युरोपीय महासंघाच्या मुक्त व्यापार करारानुसार, ९३ टक्के भारतीय उत्पादनांना २७ देशांच्या गटात शुल्कमुक्त प्रवेश मिळेल, तर युरोपातून आयात केली जाणारी आलिशान वाहने आणि वाइन आता भारतीय बाजारपेठेत स्वस्त उपलब्ध होईल. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी, पोर्शे आणि ऑडी यांसारख्या प्रीमियम युरोपीय आलिशान वाहने द्विपक्षीय मुक्त व्यापार करार लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेत आता किमतीच्या दृष्टीने स्थानिक उत्पादकांशी कडवी स्पर्धा करतील.

## पारंपरिक हलवा समारंभाद्वारे अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात

पीटीआय, नवी दिल्ली

**अर्थमंत्री निर्मला** सीतारामन यांनी मंगळवारी पारंपरिक हलवा समारंभात भाग घेतला, ज्याद्वारे १ फेब्रुवारी रोजी सलगभेत सादर होणाऱ्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीच्या अंतिम टप्प्याची सुरुवात झाली.केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या कर्तव्य भवन-१ येथील नवीन इमारतीत छपाई यंत्रणा नसल्याने, रॉथ ब्लॉक या जुन्या टिकाणीय तळघरात हा पारंपरिक समारंभ योजण्यात आला. या निमित्ताने पारंपरिक गोड पदार्थ तयार

## अर्थसंकल्पात बँक ठेवीदारांसाठी कर सवलतीचे उपाय हवेत - स्टेट बँक

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात घरगुती आर्थिक बचतीला चालना देण्यासाठी, बँकांतील ठेवींवर कर सवलतींना विचारत घ्यावे, तसेच देशातील सामाजिक सुरक्षा व्याप्ती सुधारण्यासाठी विमा आणि पेंशन क्षेत्रांत ग्राहकसुलभ सुधारणा जाहीर कराव्यात, अशी अपेक्षा स्टेट बँकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून व्यक्त केली आहे.

बँकांच्या ठेवींमध्ये घरगुती आर्थिक बचतीचा हिस्सा हा आर्थिक वर्ष २०२४ मधील ३८.७ टक्क्यांवरून, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३५.२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. बँकिंग प्रणालीद्वारे बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी, स्टेट बँकेने या अहवालात, ठेवीदारांसाठी कर सवलतीच्या उपायांची सुचना केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प यंदा रविवारी, १ फेब्रुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत.

विशेषतः बँक ठेवींवरील व्याज उत्पन्नावरील करासाठी दीर्घकालीन



आणि अल्पकालीन भांडवली नफ्यावरील करारासख्याच तरतुदी लागू केल्या जाव्यात, असे चहवालाने म्हटले आहे. बँकांना ठेवींचे संकलन सुलभ बनावे यासाठी, कर-बचतीच्या मुदत ठेवींसाठी गुंतवणुकीचा कुलुपबंद (लॉक-इन) कालावधी सध्याच्या पाच वर्षांवरून, तीन वर्षांपर्यंत कमी करावा. जेणेकरून तो म्युचुअल फंडांच्या इनिव्हीट लिंकड सेव्हिंग्ज स्कीम अर्थात ईप्लॅप्साए योजनांच्या बरोबरीचा होईल, अशी शिफारस देखील अहवालात करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, लहान बचतकर्त्यांना दिलासा देण्यासाठी बचत बँक ठेवींच्या व्याजावरील उद्गम कर (टीडीएस) काढून टाकण्याची किंवा त्याची मर्यादा वाढवण्याची सुचना स्टेट बँकेच्या या अहवालाने केली आहे.

हलवा समारंभानंतर अर्थसंकल्पाच्या तयारीमध्ये सहभागी असलेल्या अधिकार्यांना बाह्य जगाशी संपर्क तोडून, त्यांना कुलुपबंद केले जाते, असे अर्थमंत्रालयाने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे.

या समारंभाचा एक भाग म्हणून, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प छपाई विभागाला भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला, तसेच संपूर्ण अर्थसंकल्पीय संचाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी सहभागी होते.

## महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांस लि. कॉर्पोरेट कार्यालय- अगुस्ती कॉर्पोरेट पार्क, पिटामल, एम्पिटी बिल्डिंग, युनिट क्रमांक 203, दुसरा मजला, बी विंग, सुंदर बंग, कुर्ला पश्चिम, मुंबई महाराष्ट्र 400 070 भारत. CIN – U65922MH2007PLC169791 शाखा कार्यालय-एगस्टाएगएफएल साई व्यापार केंद्र, दुसरा मजला, कार्यालय क्रमांक 204 भाग आणि 205 इमारत, आर्टीओ कार्यालयाजवळ, रेजेचे स्टेशन, औरंगाबाद - 431001

| अनु. क्र. | कर्जदार / जमानतदाराचे नाव  | सूचना दिनांक आणि मागणी रक्कम                                    | सुरक्षित संपत्तीचे विवरण (अचल संपत्तीकरीता)  |
|-----------|--|---|--|
| 1.        | <b>1408092-XSEMPAR01075341-परभणी</b><br><b>कर्जदार<span> </span>: </b> रंजनाथ बाबासाहेब रंजवान, मीना रंजनाथ रंजवन.<br><b>कर्जदारांचा पत्ता<span> </span>:</b> शास्त्री नगर, सेलू, गणेश नगर, सेलू, सेलू, परभणी, महाराष्ट्र – 431503. <b>जमानतदार<span> </span>: शिवाजी आश्रोभा काळे. जमानतदाराचा पत्ता<span> </span>:</b> पोस्ट अहेर बोरापय, सेलू, परभणी, महाराष्ट्र – 431503   | मागणी सूचना दिनांक <span> </span> : 06-02-2025<br>रु. 496588.83 | बांधकामासह जमिनीचा सर्व तुकडा आणि भाग, रो हाऊस क्र. (रुनिट क्र.) AGF-9, भूतल, प्लॉट क्र. 24, सर्व क्र. 235, तापाडिया इस्टेट फेज-1, सेलू ता. सेलू, जि. परभणी. एकूण क्षेत्रफळ 43.59 चौ. मीटर. चतुर्सीमा: पूर्व <span> </span> : रस्ता, पश्चिम <span> </span> : प्लॉट क्र. 15 ते 23, दक्षिण <span> </span> : रो हाऊस क्र. AGF-8, उत्तर <span> </span> : 1.70 मीटर रुंदीची गल्ली |
| 2.        | <b>1013915-XSEMLAT00840854-लातूर</b><br><b>कर्जदार (BRR)<span> </span>: </b> भगवान नागोराव कांबळे, मीना उत्तम कांबळे, ललिता भगवान कांबळे, उत्तम भगवान कांबळे. <b>कर्जदारांचा पत्ता<span> </span>:</b> घर क्र. 30, रा/पो सांगवी (सुनेगाव), अहमदपूर, लातूर, महाराष्ट्र – 413517. <b>जमानतदार<span> </span>: गंडू माणिक कडावेडे. जमानतदाराचा पत्ता<span> </span>:</b> पोस्ट गंगाधिर्पणा, अहमदपूर, लातूर, महाराष्ट्र – 413515. | मागणी सूचना दिनांक <span> </span> : 20-11-2025<br>रु. 698302.53 | बांधकामासह जमिनीचा सर्व तुकडा आणि भाग,जी.पी.एच. क्र. 94, सांगवी (सुनेगाव), ता. अहमदपूर, जि. लातूर, एकूण क्षेत्रफळ 1775.40 चौ. फूट. चतुर्सीमा: पूर्व <span> </span> : रस्ता, पश्चिम <span> </span> : पांडुरंग अकूपे यांचा प्लॉट, दक्षिण <span> </span> : रस्ता, उत्तर <span> </span> : समाज मंदिर   |

वरील सूचनांनुसार, सदर कर्जदाराला महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडे पैसे पाठविण्याची सूचना देण्यात आली आहे. या नोटीसच्या प्रकाशन तारखेपासून 60 दिवसांच्या आत उपरोक्त निर्देशित रक्कम पुढीलप्रमाणे व्याज 2% दुपारी देय तारीख आणि / किंवा देय रकमेची पूर्तता होईपर्यंत तर नमूद केलेल्या तारखेपासून उपरोक्त सांगितल्याप्रमाणे उधारकर्ताना याद्वारे उपरोक्त म्हणून कंपनीला देय देण्याची सल्ला देण्यात आली आहे. जेणेकरून कंपनी अधिनियमाच्या कलम 13(4) अंतर्गत पूर्णपणे सुरक्षित मालमतीविरुद्ध कार्यवाही करणा नाही, ध्वस्त कर्जदारांच्या जोखमीवर संपूर्णपणे खर्च आणि परिणाम.

**स्थळ : लातूर, परभणी**  
**दिनांक : 28 / 01 / 2026****सही /- अधिकृत अधिकारी,**  
**महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**

अधुक माहिती करिता इंग्रजी मूळ मजकूर ग्राह्य केल्या जाईल.

| <b>Raymond</b>  |  |  |  |  |  |
|---|--|--|--|--|--|
| <b>LIFESTYLE LIMITED</b>  |  |  |  |  |  |
| (यापूर्वीची ओळख रेमंड कन्सुमर केअर लिमिटेड)   |  |  |  |  |  |
| सीआयएन <span> </span> : L74999MH2018PLC316288   |  |  |  |  |  |
| नैकीकृत कार्यालय <span> </span> : प्लॉट की ३५ आणि ३६, एम्‌आय‌सीडी, वाळूज, ता.तुका रंगापूर, खवर्ती सभाजीनगर (औरंगाबाद), X३१ १३६, महाराष्ट्र.                         |  |  |  |  |  |
| ई-मेल: secretarial.lifestyle@raymond.in; संकेतस्थळ: www.raymondlifestyle.com दूरध्वनी क्रमांक: +९१ २४० ६६४४१११; कॉर्पोरेट कार्यालय दूरध्वनी क्रमांक: +९१ २२ ६१५७००० |  |  |  |  |  |

३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही / नऊ महिन्यांच्या एकत्रित आर्थिक निकालांचा सारांश

| अ. क्र. | तपशील   | संपलेली तिमाही  |                 |                 | संपलेली नवमाही  |                 |                |
|---------|---|-----------------|-----------------|-----------------|-----------------|-----------------|----------------|
|         |   | ३१.१२.२०२५      | ३०.०९.२०२५      | ३१.१२.२०२४      | ३१.१२.२०२५      | ३१.१२.२०२४      | ३१.०३.२०२५     |
|         |   | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (लेखापरीक्षित) |
| १       | परिचलनातून उत्पन्न  | १,८४,८७२        | १,८३,२४०        | १,७५,४२१        | ५,११,१५५        | ४,६८,२५९        | ६,१७,६७४       |
| २       | करपुर्च कालावधी आणि अपवादामक बाबी पूर्व निव्वळ नफा  | ११,८३५          | २०,७६५          | ८,७९३           | २०,११९          | १६,७६०          | १२,२२९         |
| ३       | अपवादामक बाबींपरचात करपुर्च कालावधीसाठी निव्वळ नफा  | ६,१५३           | १०,२९३          | ८,६५७           | १३,९६९          | १०,७३०          | ६,००१          |
| ४       | कर पश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा  | ४,२८६           | ७,५१९           | ६,४९७           | ९,८२३           | ८,३१४           | ३,८१९          |
| ५       | कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न (करपश्चात कालावधीसाठी नफा आणि इतर व्यापक कर नंतरचे उत्पन्न समाविष्ट करून) | ४,६९१           | ७,०२३           | ६,०७७           | १०,७७९          | ७,७६८           | ४,७३६          |
| ६       | ताळेबंदगत दाखवण्याप्रमाणे राखीव निधी  | -               | -               | -               | -               | -               | ९,५७,५४९       |
| ७       | गैड-अप सभागा भांडवल (दर्शनी मूल्य - रु २ प्रति भाग)   | १,२१८           | १,२१८           | १,२१८           | १,२१८           | १,२१८           | १,२१८          |
| ८       | भूति भाग कमाई (प्रत्येकी रु २/-) (वार्षिक नाही) <span> </span> :  |                 |                 |                 |                 |                 |                |
|         | मूलतः मूलतः आणि सौम्यीकृत   | ७.०४            | १२.३४           | १०.५३           | १६.१२           | १३.६५           | ६.२७           |

**सूचना**  
१. रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड (‘कंपनी’ किंवा हॉल्टिंग कंपनी’) आणि तिच्या उपकंपन्यांचे (एकत्रितपणे, ‘ग्रुप’) हे एकत्रित आर्थिक निकाल (स्टेटमेंट”) भारतीय लेखा मंत्रक (इंड एस”) ३ अ अधिन विधीय अहवालात मध्ये नमूद केलेल्या ओळख आणि मापन तत्वांनुसार तयार केले गेले आहेत, जे कंपनी कायदा, २०१३ (कायदा”) च्या कलम १३३ अंतर्गत विलि केलेले आहे. आणि भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या इतर लेखा तत्वांनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑक्विरेन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (सुधारित केल्यामुळे) (लिस्टिंग रेग्युलेशन”) च्या रेग्युलेशन ६३ सह वाचलेल्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ च्या सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतांचे पालन करताने.

२. रेमंड लाइफस्टाइल लिमिटेडचे आर्थिक निकाल (स्वतंत्र माहिती)

| तपशील                         | संपलेली तिमाही  |                 |                 | संपलेली नवमाही  |                 |                |
|-------------------------------|-----------------|-----------------|-----------------|-----------------|-----------------|----------------|
|                               | ३१.१२.२०२५      | ३०.०९.२०२५      | ३१.१२.२०२४      | ३१.१२.२०२५      | ३१.१२.२०२४      | ३१.०३.२०२५     |
|                               | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (लेखापरीक्षित) |
| परिचलनातून उत्पन्न (उत्पादना) | १,४६,६२३        | १,४५,७४०        | १,३४,००४        | ४,०२,९२९        | ३,५३,८३०        | ४,६८,१२८       |
| करपुर्च नफा                   | ६,९८३           | ८,८३१           | ७,२९८           | १५,५२२          | ७,५९३           | (४८३)          |
| करपात्र नफा                   | ६,९४५           | ६,५१४           | ७,२९८           | ११,२२४          | ५,५५३           | (९००)          |

३. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑक्विरेन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या दिवेबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या स्टेटमेंटाने आणि कमांलिटेड फायनान्शियल निकाळांचा तपशीलवार स्वरूपाचा आार आहे.

डिक्बर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी कंपनीच्या स्वतंत्र आणि एकत्रित निकाळेचे संपूर्ण स्वरूप गुंतवणूकदाराना [www.raymondlifestyle.com](http://www.raymondlifestyle.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) या वेबसाइटवर उपलब्ध आहे. खाली दिलेला कोड स्कॅन करून ते पाहता येईल.

४. या विवरणपत्राचे पुरावकालपत्र आणि शिफारस लेखापरीक्षण समितीने केली आहे आणि संचालक मंडळाने अनुक्रमे २४ जानेवारी २०२६ आणि २७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या र्थांच्या संवैधान बैठकांमध्ये चाल्ला मान्यता दिली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी जारी केलेल्या पुरावकालपत्र अहवालात कोणतीही घटना नाही.



मुंबई  
२७ जानेवारी २०२६

नौमन इरी चिंघानिया  
कार्यकारी अध्यक्ष

### मुक्त व्यापार कराराच्या घोषणेने

## सेन्सेक्सची त्रिशतकी मुसंडी

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

**मुंबई :** भारत-युरोपीय महासंघादरम्यान मुक्त व्यापार कराराची झालेली घोषणेने निर्माण केलेल्या उत्साहामुळे, बँक, धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीच्या संपाट्यामुळे मंगळवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स त्रिशतकी मुसंडीसह सकारात्मक बंद नोंदवला.

सत्राअखेरीस सेन्सेक्स ३१९.७८ अंशांनी वधारून ८१,८५७.४८ पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, त्याने ८२,०८४.९२ अंशांची उच्चांकी आणि ८१,०८८.५९ या नीचांकी पातळीला स्पर्श करत, तब्बल हजार अंशांच्या परिघात अस्थिरता दर्शवली. तेजीवाल्यांनी जोर लावूनही सेन्सेक्सला ८२ हजार अंशांपुढे बंद नोंदवण्यास अपयश आले. दुसरीकडे निफटी १२६.७५ अंशांनी वधारला आणि २५,१७५.४० पातळीवर बंद झाला.

भारत आणि युरोपीय महासंघाने मंगळवारी महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला सर्व करारांची जननी असे संबोधले. हा करार जागतिक स्तरावरील अस्थिर वातावरण आणि प्रासुख्याने अमेरिकेच्या वाढत्या आयात शुल्क धोरणामुळे झालेल्या व्यापार अडथळ्यांच्या पाश्र्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार, असे पंतप्रधान मोदी यांनी २७-देशांच्या युरोपीय गटाच्या शीर्ष नेत्या, उर्सुला व्हॉन डर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा यांच्याशी

झालेल्या शिखर बैठकीनंतर सांगितले. अमेरिकेच्या वाढत्या शुल्कामुळे निर्माण झालेली व्यापक जोखीम ही भारत-युरोपीय महासंघासरम्यान

झालेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या अंतिम स्वरूपामुळे कमी होण्याची आशा आहे. यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना मोठा आधार दिला.

मात्र परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून सातत्याने सुरू असलेल्या समभाग विक्रीमुळे बाजारातील वाढ मर्यादित राहिली.

| <div><b>MAHINDRA RURAL HOUSING FINANCE LTD.</b></div> <div>Corporate Office:- Agasty Corporate Park, Piramal, Amiti Building, Unit No. 203, 2nd Floor, B Wing, Sunder Bung, Kurla West, Mumbai Maharashtra 400 070 India.CIN – U65922MH2007PLC169791 Regional Office:- MRHFL SAI TRADE CENTER, 2ND FLOOR, OFFICE NO 204 PART 6 205 BUILDING, NEAR RTO OFFICE, RAILWAY STATION, AURANGABAD-431001</div>  |  |  |   |                                    |  |
|---|--|--|---|------------------------------------|--|
| <div><b>ताबा सूचना</b> (अचल मालमत्तेसाठी) नियम ८-(१)</div>  |  |  |   |                                    |  |
| ज्याअर्थी, सिक्युरिटाइजेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स एंड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट्रेट ऍक्ट 2002 च्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकर्ता हे ( <b>महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांस लि.</b> ) चे अधिकृत अधिकारी आहे. तसेच सिक्युरिटी इंटेस्ट्रेट (एनफोर्समेंट) रुरल 2002 चे सेक्शन 13(12) च्या सोबतच वाचले जाणारे रूल 8 आणि 9 च्या अंतर्गत खालील उल्लेखित कर्जदारांना डिमांड नोटिस सूचना प्राप्तीनंतर 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देश्याने सूचना मध्ये दर्शविलेल्या तारखेला दिली होती. कर्जदार रक्कमेची भरपाई करण्याकरीता असमर्थ सिध्द ठरल्यामुळे कर्जदार तसेच आम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील दिलेल्या 13(4) सह वाचला जाणाऱ्या अवंट कार्य क्र. 8 च्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकर्त्याने खालील दिलेल्या संपत्तीचा <b>सांकेतिक / प्रत्यक्ष ताला</b> खालील उल्लेखित तारखेला घेतला आहे. विशेष करून खालील कर्जदार तसेच आम जनतेला या व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता जागृत केले जात आहे. तसेच पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे ( <b>महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांस लि.</b> ) व्याजासह प्रभाराधिन राहिल. |  |  |   |                                    |  |
| अनु. क्र.   | कर्जदाराचे / जमानतदाराचे नाव (शाखेचे नाव)  | सुरक्षित ठेविचे विवरण (अचल संपत्ती)  | मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम   | ताबा घेतल्याची तारीख               |  |
| 1.  | ( <b>फिन क्र. 921323-XSEMJLN00792871-जालना</b> ) <b>कर्जदार: बाबुराव धुमाजी राठोड, कांता बाई ज्ञानेश्वर राठोड, शांता बाई बाबुराव राठोड, ज्ञानेश्वर बाबुराव राठोड</b> कर्जदारांचा पत्ता: रा. कौडा, पो. रंजणी, जालना, महाराष्ट्र – ४३१२०३  | बांधकामासह जमिनीचा सर्व भाग आणि तुकडा, जी.पी.एच. नं. ०३, सोलगावन, कवडा टांडा येथे स्थित, ता. व जि. जालना. एकूण जमीन क्षेत्रफळ १७८५ चौ. फूट व बांधकाम क्षेत्रफळ १५२५ चौ. फूट. चतुर्सीमा पुढीलप्रमाणे — पूर्व: रस्ता, पश्चिम: स्वतःची मालमत्ता, दक्षिण: रस्ता, उत्तर: केलास आसारामराठोड                | मागणी सूचना दिनांक <b>16-11-2024 रु.718314.3</b> (रुपये सात लाख अठरा हजार तीनशे चौदा आणि तीन पैसे फक्त)         | <b>23-01-2026 (सांकेतिक ताला)</b>  |  |
| 2.  | ( <b>फिन क्र. 1141571-XSEMPAR00906742-परभणी</b> ) ( <b>कर्जदार</b> ): राम दत्तात्रय उगले, शकुंतला दत्तात्रय उगले, दत्तात्रय बापूराव उगले पत्ता: रा. व पो. सिमूरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी – 472698 ( <b>जमानतदार</b> ): भगवत आसाराम उगले पत्ता: रा. सिमूरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी – 431506 | बांधकामासह जमिनीचा सर्व भाग आणि तुकडा, घर क्र. ११२, सिमूरगव्हाण येथे स्थित, ता. पाथरी, सिमूरगव्हाण, पाथरी, परभणी एकूण क्षेत्रफळ ६६० चौ. फूट. चतुर्सीमा पुढीलप्रमाणे —पूर्व: नरहरी ज्ञानोबा यांची मालमत्ता, पश्चिम: नरहरी ज्ञानोबा यांची मालमत्ता, दक्षिण: रस्ता, उत्तर: ओमप्रकाश बंगड यांची मालमत्ता | मागणी सूचना दिनांक <b>22-09-2021 रु. 611347 /-</b> (रुपये सहा लाख अकरा हजार तीनशे सत्तचाळीस फक्त)               | <b>23-01-2026 (प्रत्यक्ष ताला)</b> |  |
| 3.  | ( <b>फिन क्र. 1406717-XSEMPRO1076319 – परभणी</b> ) ( <b>कर्जदार</b> ): <b>केशव पांडुरंग कोल्हे, रेखा केशवराव कोल्हे</b> पत्ता: रा. व पो. उमरा, ता. पाथरी, जि. परभणी – 431506 ( <b>जमानतदार</b> ): जगन्नाथ सखाराम परतकर पत्ता: रा. व पो. केकारजवाला, ता. पाथरी, जि. परभणी – 431506                | बांधकामासह जमिनीचा सर्व भाग आणि तुकडा, रो हाऊस गट क्र. ११४ व ११५, प्लॉट क्र. १३३ या भाग, रो हाऊस क्र. ४, गणेश नगर, देगमंड्रा, ता. पाथरी, जि. परभणी. चतुर्सीमा पुढीलप्रमाणे — पूर्व: अमर लाख साहासह अंतर्गत रस्ता, पश्चिम: प्लॉट क्र. १६२ व १६३, दक्षिण: रो हाऊस क्र. ३, उत्तर: रो हाऊस क्र. ५        | मागणी सूचना दिनांक <b>25-08-2025 रु. 1166515.68</b> (रुपये अकरा लाख सहासह हजार पाचशे पंधरा आणि अडुसह पैसे फक्त) | <b>24-01-2026 (सांकेतिक ताला)</b>  |  |

**स्थळ : औरंगाबाद**  
**दिनांक : 28 / 01 / 2026****सही, अधिकृत अधिकारी,**  
**(महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांस लि.)**

| अ. क्र. | कर्जदाराचे / हमीदाराचे नाव (शाखाचे नांव)   | मागणी सूचना तारीख व रक्कम        | सुरक्षित मालमत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता) |
|---------|--|----------------------------------|--|
| १       | <b>शाखा - रत्‍नागिरी</b><br><b>कर्ज क्रमांक: RATNATF24022600004</b><br><br><b>कर्जदार - वरद कॅशो प्रोपायटर्</b><br><b>विधनाथ मास्की साळुवे,</b><br>रा. घर नं ४९९, चरवेली, मुंबई - गोवा हायवे, ता. जि. रत्‍नागिरी - ४१५६१९.<br><br>व रा. घर नं. ११२, तेलीवाडी, कुंभारवाडी, मु. पो. करखुडे माळेवाडी, ता. जि. रत्‍नागिरी - ४१५६१९.<br><br>व लक्ष्मी निवास, ४७०, कापडगाव, कोत्रेवाडी, ता. जि. रत्‍नागिरी - ४१५६१९.<br><br><b>सह कर्जदार १) विधनाथ मास्की साळुवे</b><br>व रा. घर नं. ११२, तेलीवाडी, कुंभारवाडी, मु. पो. करखुडे माळेवाडी, ता.जि. रत्‍नागिरी - ४१५६१९.<br><br>व लक्ष्मी निवास, ४७०, कापडगाव, कोत्रेवाडी, ता. जि. रत्‍नागिरी - ४१५६१९. | २५/०७/२०२५<br><br>रु.८६,६८,५११/- | <b>मिळकत क्रमांक १ -</b> (दस्त क्रमा     |